

May 05, 2022

Dept of Corporate Services (CRD) BSE Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai - 400 001.

Dear Sir/Madam,

Sub: Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Ref: Scrip Code: BSE - 506186

In terms of Regulation 47(1)(a) and Regulation 47(3) of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached herewith newspaper cuttings of the advertisement in relation to the Board Meeting of the Company scheduled to be held on Thursday May 12, 2022 published in Mumbai Lakshadweep and Business Standard on Thursday May 05, 2022 and the same is also being displayed on the website of the Company viz. www.galaxycloudkitchens.in.

Kindly acknowledge the same.

For Galaxy Cloud Kitchens Limited

Shruti Shrivastava Company Secretary Encl: a/a

जाहीर सूचना

माझे अशील **१) श्री. नौफीर रझहीन चौहान, २)** श्रीमती रुकसाना रझुद्दीन चौहान, ३) श्री. अफझल मारत क्र. १३, चंद्रेश ॲकॉर्ड बिल्डींग नं. ९.१० . ११, १२ व १३ को–ऑप. हौसिंग सोसायटी लि. मेरा-भाईंदर रोड, मिरा रोड (पुर्व), ता. व जिल्हा ठाणे-४०११०७ या जागेचे संयुक्त मालक आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. माझे अशिलाकडून उपरोक्त सदर फ्लॅटचे मूळ भागप्रमाणपत्र हरविले आहे नर कोणा व्यक्तीस सदर भागप्रमाणपत्राबाबत विक्री. अदलाबदल, अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक ताबा, भाडेपट्टा, तारण, मालकीहक किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी कागदोपत्री राव्यांसह सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत नेखी स्वरुपात खालील स्वाक्षरीकर्ताकडे कळवावे अन्यथा असे सर्व आक्षेप/दावा त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जाईल आणि सदर फ्लॅट जागेचे भधिकार स्पष्ट व बाजारभाव योग्य आहेत असे समजल

दिनांक: ०५.०५.२०२२ आर.एल. मिश्रा वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे स्थानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

PUBLIC NOTICE

सुचना								
मी, पवन प्रेमचंद अहलुवालिया माझ्याकडे रिलायन्स इंडेस्ट्रीज लिमिटेड, नोंदणीकृत कार्यालय तिसरा मजला, मेकर								
चेंबर्स ४, २२२, निरमन पॉइंट, मुंबई -४०००२१ यांचे फोलिओ क्र. ०३१५५९५०२ अंतर्गत २४० शेअर्स व फोलिओ								
क्र. ०४३५८९०३२ अंतर्गत ४३६ शेअर्स धारक आहेत. माझ्याकडून खालील दिलेप्रमाणे माझे मूळ शेअर्स हरवले आहेत.								
फोलिओ	भागधारकाचे नाव	भागांची	प्रमाणपत्र	अनुद्र	फ् मांक			
क्र.		संख्या	संख्या	पासून	पर्यंत			

प्रमालजा	मागवास्काव गाव	નાગાવા	अभागपत्र	অনুস্কলাক	
क्र.		संख्या	संख्या	पासून	पर्यंत
०४३५८९०३२	पवन अहलुवालिया	40	५९११६२६	१००२७९५३१	१००२७९५८०
		٩	५८३०७८५९	१६१८५७८८४३	१६१८५७८८५१
०३१५५९५०२	पवन अहलुवालिया	20	४०४२६३६	६४०६२०१९	६४०६२०३८
	आणि प्रेमचंद	१0	१०४७३३६२	१८७४९६२४९	१८७४९६२५८
		20	५१२३३२८७	११७३७७९४५३	११७३७७९४७२
		१0	५१२३३२८८	११७३७७९४७३	११७३७७९४८२
उपरोक्त हरवलेले	शेअर्सकरिता मी कंपनीक	डे दुय्यम भाग	प्रमाणपत्र वितरणा	साठी अर्ज केला आ	हे. जनतेस येथे सावध

करण्यात येत आहे की, भागप्रमाणपत्रासह खरैदीच्यवहार करू नये. दुय्यम भागप्रमाणपत्र वितरणास दावा कंपनीच्य नोंदणीकृत कार्यालयात आजच्या तारखेपासून १५ दिवसांत कळवावे, अन्यथा पुढील कोणतीही सूचना न देता उपरोत्त् अर्जदारांनी दुय्यम प्रमाणपत्र वितरणाची प्रक्रिया कंपनी सुरू करेल.

ठिकाण: मुंबई दिनांक: ०४.०५.२०२२

पवन प्रेमचंद अहलवालिय

मुंबई येथील गौड सारस्वत ब्राह्मण जातीची देवालये, धर्मार्थ संस्था व फंड यांच्या जाती बंधू भगिनींची १४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार. २२ मे २०२२ रोजी सकाळी ९:३० वाजल्यापासून श्री बालाजी रामजी मंदिर, तळमजला, ४१-४७ भुलेश्वर मार्ग, मुंबई -४००००२ येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेत होणाऱ्या कामकाजाचा तपशील न्यासाच्या भुलेश्वर येथील कार्यालयात सोमवार, २५/०४/२०२२ पासून नोटिस बोर्डवर लावून प्रसिद्ध केला आहे तरी संबंधितांनी याची नोंद घ्यावी.

> कायम विश्वस्त मंडळाच्या हुकमावरून (शशांक मो. गुळगुळे) निर्वेतन चिटणीस आणि कायम विश्वस्त

S. Mareeswaran



Date of Birth 20-02-1958 Date of Death 08-01-2021

Deeply mourned by Wife & Daughters

Jennifer Catherine, Priscilla Mareeswaran Emmanuel

Jemimah Jeba

Priscilla Mareeswaran Emmanuel Mob : 9049485457

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that I am nvestigating the title of Mrs. Sulekha Surendra Avasare, residing at 1839 Black Rock Lane, Paoli, Pennsylvania 19301 USA and also residing at B2/9 Samruddh Society, Baburao Parulekar Marg, Dada (West). Mumbai- 400028, in respect of he property more particularly described n the Schedule hereunder written.

All Persons having any claim against or i respect of the under mentioned propert or any part thereof by way of sale exchange, mortgage, charge, gift, trust nheritances, possession, lease, lien cense or otherwise howsoever are nereby requested to inform the same in vriting with supporting documentar evidence to the undersigned at 59-D, The Nirvana C.H.S. Ltd., Bhagoji Keer Marg Mahim Mumhai- 400016 within fourtee days from the date hereof failing which the claim or claims, if any, of such persor or persons will be considered to have

peen waived and / or abandoned. THE SCHEDULE REFERRED TO ABOVE

Residential Flat bearing No.9 dmeasuring about 859 Sq.ft. Situated on the ground floor of the building No. "B-2", belonging to "Samruddhi Cooperative Housing Society Limited' constructed on land bearing City Survey No.: F.P No. 395 TPS IV Situated a Baburao Parulekar Marg, Dadar (West) Mumbai- 400028; alongwith 60 (Sixty fully paid-up shares of face value of Rs 100/- (Rupees Hundred only) each, of the aggregate value of Rs. 6,000/- (Rupees Six Thousand Only) bearing distinctive Nos. 3336 to 3395 (both inclusive) of the said Society issued under Share Certificate bearing No. 64.

Radhika V. Warerkar (Advocate) Date: 2.5.2022

जाहीर सूचना

साईकृपा कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, वसई-नालासोपारा लिंकरोड, वसंत नगरी ग्राऊंडच्या मागे, वसई पुर्व, ता. वसई, जिल्हा पालघर (सोसायटी) या इमारतीच्या २ऱ्या मजल्यावरील दुकान क्रे. ११ बाबत अनुक्रमांक ४६१ ते ४७० (सदर शेअर्स) धारक रु.५०/– प्रत्येकी दर्शनी मुल्याचे ५ (पाच) शेअर्सकरिता भागप्रमाणपत्र क्र. ४७.

याद्वारे येथे सुचित करण्यात येत आहे:

पाद्वार येश्व पुष्तात करणात यत आहु.

श्री. सिलाम फिदाहुसेन फुमाकिया हे दुकान क्र.११,
तळमजला, साईकृपा कॉम्प्लेक्स को-ऑपरेटिव्ह हीर्सिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत, महसूल गाव आचोळे, वसई (पुर्व), तालुका वसई, जिल्हा पालघर योच्चाकडे अनुक्रमाक ४६१ ते ४७० धारक मागप्रमाणपत्र क्र. ४७ असलेले ह.५०/- दर्शनी मुल्याचे सदर सोसायटीचे ५ शेअसेचे धारणा आहे आणि ज्याअर्थी श्री. सिलम . फेदाहसेन फमाकिया यांनी सदर फ्लॅटचे विद्यमान मालव असल्याचा दावा केला आहे, त्यांच्याकडून अनुक्रमांक ४६९ ते ४७० अंतर्गत मुळ भागप्रमाणपत्र क्र.४७ हे हरवले असून सदर मुळ भागप्रमाणपत्र हरवल्याचे सोसायटीला कळवून त्यांनी सोसायटीकडे दुय्यम भागप्रमाणपत्र

येथे सूचना देऊन सदर फ्लॅट व शेअर्सबाबत विक्री, हस्तांतर दावा असल्यास किंवा जर कोणा व्यक्तीस, संस्थेस दाव किंवा आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा/आक्षेप पृष्ठ्यर्थ दस्तावेज व इतर पुराव्यांच्या प्रतींसह खाली दिलेल्या पत्यावर सदर सूचना प्रकाशनापासून **१४ दिवसाच्या कालावधी**त मळवावे. वर विहित कालावधीत जर कोणताही दावा*।* ाक्षेप प्राप्त न झाल्यास सदर फ्लॅट व शेअर्सचा सदर व्यक्तींसह व्यवहार करण्यास माझे अशील मुक्त असतील १४ दिवसानंतर कोणताही दावा विचारात घेतला जाणाः

दिनांक: ०५.०५.२०२२ (वकील उच्च न्यायालय) भारत शासन नोटर्र

कार्यालय: १०९. भाईदया नगर, बी इमारत, गोपी महल हॉटेलजवळ, नवंघर रोड, भाईंदर (पुर्व), जिल्हा ठाणे-

PUBLIC NOTICE

The Public in genral hereby informed that M/s. LATA TEXTILE partner of (1) PARESH KANTILAL SHAH, (2) VINIT PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH are in use, possession, occupation and the jointly lawful owner of Flat Premises lying being situated at Flat No. B-1902. Ashford Royale B Wing CHS Ltd., CTS No. 338, A1,2.3, Bhandup Gaon, S. Samuel Street, Mulund Goregaon Link Road, Nahur (West), Mumbaid-400/78, hereinafter referred to as the 'said FLAT That the Original Article of Agreement & Share Certificate in the respect of said flat, executed between Promoter ASHFORD INFOTECH PRIVATE LIMITED and M/s. LATA TEXTILE partner of (1) PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH and the same is not traceable and In have lodged online complaint at Andheri Police Station Complaint 10 No. 13944/2022 dated: 03,05,2022. Any person/s, having any objection of the said develor Mark TEXTILE partner of (1) PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH and the same is not traceable and In have lodged online complaint 10 No. 13944/2022 dated: 03,05,2022. Any person/s, having any objection of the said PUBLIC NOTICE Offline Complaint at Antonen Force 2007.

Complaint ID No. 13944/2022 dated: 03.05.2022.

Any persons, having any objection of the said owner my client Mis. LATA TEXTILE partner of (1) PARES! KANTI BASHAH, WINIT PARESH TEXT AND THE SHAPE AND WINIT PARESH TEXT AND THE SHAPE AND WINIT PARESH TEXT AND THE SHAPE Place: Mumbai

RATNAKAR T. MISHRA (Advocate High Cou

Annawadi Toplawadi Wastern France Line

Public Notice

Opp. Sai Service, Andheri (E), Mumbai-99

Notice is hereby given that Share Certificate No. 15493 & 15544 for 100 shares bearing distinctive nos. 1626426 - 1626475 8 1628976 - 1629025 comprised in folio No D0001254 of M/s The Dharamsi Morarji Chemical Company Limited issuer Company having its registered office 317 / 21 Prospec Chambers, Dr. D N Road, Mumbai Maharashtra, 400001 in the name of Dhanra Arvind Morarji jointly with Sapna Arvind Morarji and late Arvind Pratapsinh Morarj has been lost.

I/We have now applied to the Company for ssue of duplicate share certificate in lieu o above. Any person having any objection to the issue of duplicate share certificate in lieu of said original share certificate, is requested to lodge his/her objection thereto with Registrars, M/s. Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, LBS Marg, Vikhrol West . Mumbai 400 011, India, in writing within 15 days from the date of publication of this Notice after which period no claims will be entertained and the Company wil proceed to issue Duplicate share certificates. Place : Mumbai Date: 05/05/2022

Name of the Claimants Dhanrai Arvind Morar

वसुली व निर्लेखित विभाग, क्षेत्र-२ पत्र व्यवहार पत्ता: होरायझन इमारत, १ला मजला, रानडे रोड व CO-OP. BANK LTD. गोखले रोडचा जंक्शन, गोखले रोड (उत्तर), दादर (पश्चिम), मुंबई-४०००२८. दूर.:०२२-२४४७६०१२/५७/५८

ताबा सूचना (नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

ज्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (५४/२००२) अंतर्गत **दि कॉसमॉस को–ऑप. बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटोस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत दि.१५.०६.२०२१ रोजी त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार <mark>कर्जदार/तारणकर्ता – श्री. विनय राम सिंग, सहकर्जदार</mark>, **तारणकर्ता – श्रीमती रोहिणी विनय सिंग व जामिनदार** यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत रक्कम रु.११,३८,२९८.०९ (रुपये अकरा लाख अडतीस हजार दोनशे अठ्याणव आणि पैसे नऊ फक्त) अधिक पुढील व्याज व त्यावरील शल्क जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार, सहकर्जदार व तारणकर्ता यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार, सहकर्जदार व तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की. अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स २००२ चे नियम ८ सहवाचिता कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) अंतर्गत त्यांना प्राप्त अधिकारान्वये खालील निर्देशित मालमत्तेचा रचनात्मक ताबा दिनांक ०२ मे, २०२२ रोजी घेतला आहे.

कर्जदार, सहकर्जदार व तारणकर्ता यांचे लक्षा वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार यासाठी वेळ उपलब्ध आहे.

वरनामित विशेषतः कर्जदार, सहकर्जदार व तारणकर्ता आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर जंगम मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **दि कॉसमॉस को–ऑप. बँक लिमिटेड** यांच्याकडे दिनांक २९.०४.२०२२ रोजी देय रक्कम **रु.११,४१,६९२.८५** त्यावरील ११% प्रतिवर्ष दराने पुढील व्याज व शुल्क आणि प्रासंगिक खर्च जमा करावे.

स्थावर मालमत्तेचे वर्णन (प्रतिभूत मालमत्ता)

फ्लॅट क्र.५०४, डी विंग, ५वा मजला, क्षेत्रफळ ५७६ चौ.फु. (५३.५१ चौ.मी. सरासरी) कार्पेट क्षेत्र, कॅसाबेला गोल्ड, डोंबिवल (पूर्व), जि. ठाणे - ४२१२०१ तसेच १ चारचाकी मोकळे पार्कींगसह जागेचे सर्व भाग व खंड

प्राधिकृत अधिकार सरफायसी कायदा २००२ अंतर्गत दि कॉसमॉस को-ऑप. बँक लि

महाराष्ट्र शासन कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा. बां.) विभाग, प्रशासकीय इमारत, १ ला मजला, भवन्स कॉलेज जवळ, दादाभाई रोड, अंधेरी (प.), मुंबई- ४०००५८. E-mail-northmumbai.ee@mahapwd.com दुरध्वनी क्रमांक .०२२-२६२३१९६४ फॅक्स - २६२०५७८८

निविदा सुचना क्र.४ सन २०२२-२०२३

महाराष्ट्र राज्यपालांच्या वतीने कार्यकारी अभियंता, उत्तरमुंबई (सा.बां.)विभाग, दादाभाई मार्ग, भवन्स कॉलेज जवळ अंधेरी (प)मुंबई-४०००५८ (दरध्वनी/फॅक्सक्रमांव २६२३१९६४/२६२०५७८८) महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडुन योग्य त्या वर्गातील **मुंबई जिल्हयातील व मुंबई उपनगर जिल्हया**तील **सुशिक्षीत बेरोजगारअभियंता** यांचे कडून खालील कामा करीता ब-१ नमुन्यातील निविदा मागवितआहेत.निविदाकागद पत्र दिनांक-०५/०५/२०२२ ते दिनांक १९/०५/२०२२ कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई (सा.बां.) विभाग, मुंबई यांचे कार्यालयात उपलब्ध असतील.तसेच दिनांक-२०/०५/२०२२ दुपारी १५.०० वाजे पर्यत निविदा स्विकारण्यात येतील व शक्य झाल्यास त्याच दीवशी निविदा उघडण्यात येतील निविदा स्विकारण्याचाअथवा नाकारण्याचाअधिकार कार्यकारी अभियंता, उत्तरमुंबई (सा.बां.) विभाग, मुंबई यांनी राखून ठेवला आहे.

अ.	ж.	कामाचे नांव	अंदाजित स्कम
	٤	विशेष दुरुस्ती अंतर्गत वसीवा शाखेतील ओशीवरा पोलीस ठाणे, तहसिलदार कार्यालय, तहसिलदार राजीव गांधी निराधार योजना, एक्साईज कार्यालय,	८७६५६४/-
	İ	प्रशासकीय इमारत, शासकीय तांत्रिक विद्यालय, राज्य कामगार विमा योजना रुग्णालय या अनिवासी इमारतीमधील (वार्षिक दुरुरती) काम करणे	
- [7	२	वार्षिक देखभाल व दुरुस्ती ८० पोलीस हवालदार निवासस्थाने, आराम नगर येथील इमारत क्र. ४ ते ५ अधेरी (प), मुंबई येथील खिडक्या, दरवाजे,	८४९८९१/-
		पाईपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व इतर अनुषागिक कामे करणे .	
- [₹	वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत प्रशासकीय इमारत अंघेरी (प) मुंबई येथे खिडक्या, दरवाजे, पाईपलाईन व गळती प्रतिबंधक उपाययोजना व इतर	७३६२२१/-
1	Ì	अनुषार्गिक कामे करणे .	
3	8	वार्षिक देखभाल व दुरुस्ती तहसिलदार कार्यालय, तहसिलदार, संजय गांधी निराधार योजना कार्यालय, एक्साईज कार्यालय, अंधेरी (प), मुंबई येथील	40397८/-
		खिडक्या, दरवाजे, पाईंपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व इतर अनुषागिक कामे करणे .	
(٩	वार्षिक देखभाल व दुरुस्ती ८० पोलीस उपनिरीक्षकांची निवासस्थाने डी. एन. नगर येथील इमारत क्र. ५ ते ८ अंधेरी (प), मुंबई येथील खिडक्या, दरवाजे,	८ ४७४८ ५-
•	1	पाईपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व इतर अनुषागिक कामे करणे .	
1		वार्षिक देखभाल व दुरुस्ती ३२, पोलीस उपनिरिक्षक निवासस्थाने, अंधेरी (पूर्व), मुंबई येथील खिडक्या, दरवाजे, पाईपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व	९३१४६६/-
-		इतर अनुषार्गिक कामें करणे .	
į	9	वार्षिक देखभाल व दुरुस्ती पोलीस कर्मचारी निवासस्थाने, अंधेरी (पू), मुंबई - "ए", "बी", "सी"इमारत अंधेरी (पूर्व), मुंबई येथील खिडक्या, दरवाजे,	648533/-
		पाईपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व इतर अनुषागिक कामे करणे .	
7	,	र्वाषिक देखभाल व दुरुस्ती ८० पोलीस हवालदार निवासस्थाने, डी. एन. नगर येथील इमारत क्र. ३४, अधेरी (प), मुंबई येथील खिडक्या, दरवाजे,	C0307C/-
		पाईपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व इतर अनुषार्गिक कामे करणे .	
9	3	वार्षिक देखभाल व दुरुस्ती अंतर्गत शासकीय तंत्रविद्यालय व राज्य कामगार विमा योजना रुग्णालय, विलेपाले (प), मुंबई येथील खिडक्या, दरवाजे,	4२९६०२/-
	ı	पाईपलाईन , रंगकाम, प्लॉस्टर करणे व इतर अनुषागिक कामे करणे .	
	100	المعاليات المنافعة المعالية المنافعة ال	क्या आहे अप

निवदा स्विकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार कार्यकारी अभियता , उत्तर मुंबई(सा.बा) विभाग, अधेरी (प.) मुंबई ५८.यानी राखून ठेवला आहे.अट असलेली निविदा स्विकारली जाणार नाही.

जा.क्र.काअ/उमुंवि/निविदा/ ३९०९ कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय, उत्तर मुंबई(सा.बां) विभाग, प्रशासकीय इमारत, १ ला मजला, भवन्स कॉलेजजवळ, दादाभाई मार्ग, अंधेरी (प.) मुंबई ५८. दिनांक:- २९ एप्रिल २०२२

सही/-कार्यकारी अभियंता, उत्तर मुंबई(सा.बां) विभाग, अंधेरी (प.) मुंबई ५८.

आरओसी-२०२२-२३/क्र.-५/सी ४४७

रोज वाचा



Regd. Office: Mukta House, Behind istling Woods Institute, Filmcity Comple Goregaon (East), Mumbai- 400 065 Tel. No. (022) 33649400; Fax No. (022) 33649401. Website:www.muktaarts.com

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure . Requirements)Regulations 2015, notice is hereby given that a meeting of the Board of Directors of Mukta Arts Limited will be held on Tuesday 17th May, 2022 at 12 pm through Video Conferencing (VC) or Other Audio Visua Means (OAVM) to consider approve and take on record the Audited Standalone and Consolidated Financial Results of the Company for the year ended 31st March, 2022.

The said information is also available on the Company's website at www.muktaarts.com as well as on the website of the stock exchanges a www.bseindia.com & www.nseindia.com.

By the Order of the Board of Directors For Mukta Arts Limited

Place : Mumbai Company Secretary & Compliance Officer

PUBLIC NOTICE Public Notice is hereby given that Mr. Caridade Amancio Colaco (deceased)

nember in respect of Flat No.G/1 of Shagufta Manor Co-op. Housing Society Ltd; having address at 64, Chapel Road, Bandra (West) Mumbai-400050 holding Share Certificate No. 01 with bearing No. 0001 to 0005 dated 20th March 2012 and he died or 14th March 2012 without making Wil /Nomination.Society has received application from his wife Ms. Lourdes Colaco to transfer Share of the said Mr. Caridade Amancio Colaco in the said Flat No. G/1 Society hereby invites any person / legal heirs/ Banks/ Financial Institution or an Govt. Bodies/ any Court of Law or any other entities, claiming any right, title, interest o claim in and / or possession of the above said flat in any, manner including by way o Agreement (oral or written),undertaking arrangement, sale, transfer, exchange conveyance, assignment, charge, mortgage lien, gift, trust, lease, monthly tenancy, leave & license, easement, right of prescription, any adverse right, title, interest or claim of any nature, dispute, suit, decree order restrictive covenants, order of injunction, attachment acquisition, requisition, or otherwise is hereby called upon and required to make the same known to the Society, during the office hours within 14 days from the date of publication hereof either by hand delivery against prope ritten acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only at above address, failing which any such claim shall be deemed to be waived and / or abandoned and the transfer will be completed by the Society as per the bye laws of the Society.

Date: 05-05-2022 / Place: Mumbai For and on behalf of the Shagufta Manor Co-op. Housing Society Ltd. Hon. Secretary.Place Bandra (West), Mumbai- 400050

PUBLIC NOTICE

Smt. Jagubai Keshav Agavane a member of the New Green Wood Complex Co-Operative Housing Society Ltd., having address at Gree Wood Complex, Mashacha Pada Road Kashigaon, Kashimira, Thane – 401104 holding Flat No.403, on 4th Flr, in 'C' Wing, ir the building of the society died on 16.04.2012 at Mumbai, without making any nomination. The society hereby invites claims and objections from the heir or heirs or other claimants/objector or objectors to the transfe of the said shares and interest of the deceased member in the capital/property of the society within a period of 15 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his/her/their claims/objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital/property of the society. If no claims/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the shares and interest of the deceased member in the capital/property of the ociety in the name of Legal Heir Mrs. Maya Anil Dewlekar and in such manner as i provided under the bye laws of the society. The claims/objections, if any, received by the advocate on behalf of society for transfer of shares and interest of the deceased member the capital/property of the society shall be deal with in the manner provided under the bye-laws of the society. A copy of the registered bye-laws of the society is available for inspection by the claimants/objectors, in the office of the society/with the Secretary of the society between 10 a.m. to 01 p.m. from the date of bublication of the notice till the date of expiry o

Place : Mumbai

For and behalf of New Green Woo Complex Co-Operative Housing Society Ltd

Adv. Sameer Kharmate G3, Borivali Arunoday CHSL, Borivali W, Mumbai :92. Mobile : 7039475580.

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती कमलजीत अरविंदर सिंह छठा या फ्लॅट क्र.०७, तळमजला, सी विंग, ओम शिव को–ऑप. हौसिंग सोसायटी लि., एस.व्ही. रोड, भाईंद (पूर्व), ता. व जिल्हा ठाणे-४०११०५ या जागेच्य मालक आहेत, यांच्या वतीने येथे सूचना देण्यात येत आहे. तथापि माझे अशिलाकडून उपरोक्त सदर फ्लॅटचे मे. शर्मिला कन्स्ट्रक्शन कं. प्रा. लि. आणि श्रीमती बलवंत कौर छठा यांच्या दरम्यान झालेला दि १२.०३.१९९३ रोजीचा मूळ बिल्डर करारनामा हरविल आहे. जर कोणा व्यक्तीस दि. १२.०३.१९९३ रोजीरं उपरोक्त सदर करारनामाबाबत विक्री, अदलाबदल अधिभार, बक्षीस, न्यास, वारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा तारण, मालकीहक्क किंवा अन्य इतर प्रकारे कोणताह दावा असल्यास त्यांनी कागदोपत्री पुराव्यांसह सदर सूचन प्रकाशन तारखेपासून १४ दिवसांत लेखी स्वरूपा खालील स्वाक्षरीकर्ताकडे कलवावे अन्यथा असे सर आक्षेप/दावा त्याग केले आहेत म्हणून विचारात घेतले जाईल आणि सदर फ्लॅट जागेचे अधिकार स्पष्ट र बाजारभाव योग्य आहेत असे समजले जाईल. दिनांक: 0५.0५.२०२२ आर.एल. मिश्र

वकील उच्च न्यायालय, मुंबई कार्यालय क्र.२३, १ला मजला, सनशाईन हाईटस्, रेल्वे ऱ्यानकासमोर, नालासोपारा पुर्व, जिल्हा पालघर-४०१२०९.

PUBLIC NOTICE

PUBLIC NOTICE

The Public in general hereby informed that M/S. LATA TEXTILE partner of (1) PARESH KANTILAL SHAH. (2) VINIT PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH are in use, possession, occupation and the jointly lawful owner of Flat Premises lying being situated at Flat No. B-1901. Ashford Royale B Wing CHS Ltd. CTS No. 338. Ad1 2.3, Bhandup Gaon. S. Samuel Street, Mulund Goregaon Link Road, Nahur (West), Mumbai-400078, hereinafter referred to as the said FLATT That the Original Article of Agreement & Share Certificate in the respect of said flat, executed between Promoter ASHFORD INFOTECH PRIVATE LIMITED and MS. LATA TEXTILE partner of (1) PARESH SHAH LSHAH. (2) VINIT PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH he said Original Article of Agreement & Share Certificate has been lost/misplaced by my client M/s. LATA TEXTILE partner of (1) PARESH KANTILAL SHAH. (2) VINIT PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH ENDER SHAH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH ID No. 13944/2022 dated: 03.05.2022.

Any person's, having any objection of the said owner/ my client M/s. LATA TEXTILE partner of (1) PARESH KANTILAL SHAH, (2) VINIT PARESH SHAH & (3) JIMIT PARESH SHAH, in respect of the said Flat should intimate the undersigned in writing with supporting documents in respect of his/her claim, within 15 days of publication of this Notice, failing which, it will be presumed that there is no claim and the same has been waived and the transaction shall be completed. Place: Wumbai resumed that there is no claim and the same has sen waived and the transaction shall be completed lace: Mumbai Date: 05/05/2022 RATNAKAR T. MISHRA (Advocate High Court Annawadi, Toplewadi, Western Express Highway Opp. Sai Service,Andheri (E), Mumbai-99

हरवले आहे मी खाली सही करणार श्री. श्रीकांत तातोबा हंकारे, वय-६५ वर्षे, रा. ओ-विंग, फ्लॅट नं. २०१, ज्युपिटर सनसिटी, ए.एस. मार्ग, पवई, मुंबई-७६ वर रहात असलेल्या सदनिकेचे शेअर सर्टिफिकेट कोठेतरी पड्न गहाळ झाले असून त्याची तकार पार्कसाईट पोलिस स्टेशन मुंबई येथे घराचे मूळ कागदपत्र गहाळ मिसिंग रिज क. -/२०२२ दि. २८/०४/२०२२ कडे दाखल केली आहे.

सबब सदरचे कागदपत्र कुणालाही आढळल्यास नमुद पत्त्यावर प्रदान करावे हि विनंती. सही/-

श्री. श्रीकांत तातोबा हंकारे, ओ-विंग, फ्लॅट नं.२०१, ज्युपिटर सनसिटी, ए.एस.मार्ग, पवई, मुंबई-७६.

जाहीर सूचना

सर्वसामान्य जनतेस येथे सुचित करण्यात येत नाहे की, माझे अशील श्री. आदित्य शरद गोयर फ्लॅट क्र.ई/१२०१, १२वा मजला, पवई जलवाय वेहार सेक्टर ए कोहौसोलि., क्षेत्रफळ सुमारे १०६८ चौ.फू. बिल्टअप, म्हाडा प्लॉट क्र. एच३१, एम १९, सीटीएस क्र. ८ (पी), ९ (पी), १०/१ (पी) त्र नवीन सीटीएस क्र. ७/१३, हिरानंदानी गार्डन्स, पवई, मुंबई - ४०००७६, गाव कोपरी, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर -४०००६०, सोसायटी . गोंदणी क्र. एमयुएम/एमएचएडीबी/डब्ल्यू-एल/ चएसजी/टीसी/१०६५९/१९९१-२००० येथील नागेचे मालक आहेत.

सदर फ्लॅट ग्रुप कॅप्टन अनिल कुमार गुप्ता यांच्या na होता आणि त्यांनी सदर फ्लॅट क्र. एएफएनएचबी/ रडीएम/२१८ धारक दि. २१ जानेवारी, १९९८ ोजीचे वाटपपत्राअंतर्गत स्विकारला होता आणि पुढे दी एअरफोर्स नेव्हल हाऊसिंग बोर्ड यांच्या . रम्यान २१ जानेवारी, १९९८ रोजीचा मुंबई येथे नाटप करारनामा करण्यात आला जो नोंदणीकृत केला होता. श्री. शरद गोयल यांनी सदर फ्लॅट ग्रूप प्टन अनिल कुमार गुप्ता याच्याकडून ाद १३.०२.२००२ रोजीचे दस्तावेज क्र. केआरएल-२/००८६६/२००२ नुसार उपनिबंधक कुर्ला शहर यांचे कार्यालयाच नोंदणीकृत करारनामानुसार खरेदी केले होते. श्री. आदित्य शरद गोयल यांनी उपरोक्त मालमत्ता त्यांचे वडील श्री. शरद गोयल यांच्याकडन दि. २३ मार्च, २०१७ रोजीचे अनुक्रमांक केआरएल-४-२७९७-२०१७ अंतर्गत कुर्ला शहर उपनिबंधकांचे कार्यालयात नोंदणीकृत बक्षीस खरेदीखतामार्फत प्राप्त केले होते. सदर फ्लॅटचे शेअर्स क. २२६१ ते २२६५ धारक भागप्रमाणपत्र क्र. ४५ व फ्लॅट क्र. इ/१२०१ चे भागप्रमाणपत्र अद्यापी ग्रुप कॅप्टन अनिल कुमार गुप्ता यांच्या नावे

दि. २१ जानेवारी, १९९८ रोजीचे वाटप त्रारनामा जे ग्रुप कॅप्टन अनिल कुमार गुप्ता व दी अरफोर्स नेव्हल हाऊसिंग बोर्ड यांच्या दरम्यान झाला होता, तो नोंदणीकृत आहे, सदर करारनामा थ्री. शरद गोयल यांच्यांकडून हरविला असून श्री. शरद गोयल यांनी दि. १९.०८.२०२० रोजी तक्रार क्र. १६१७/२०२० नुसार पवई पोलीस ठाणे येथे तक्रार नोंद केली आहे.

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास किंवा वर संदर्भीत मालमत्ता किंवा भागावर विक्री. अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, परिरक्षा त्रारसाहक्क, ताबा, भाडेपट्टा, वहिवाट, उपवहिवाट, गलकी हक्क, परवाना, गहाणवट, अधिकार हस्तांत किंवा लाभार्थी हित, बक्षीस खरेदीखत, मृत्युपत्र, तारण किंवा सदर मालमत्तेबाबत कोणत्याही प्रकारचा रावा असल्यास त्यांनी मालमत्तेच्या अधिकाराच द्मवाकरिता उपरोक्त सदर मालमत्तेबाबत त्यांचे आक्षेप खालील दिलेल्या पत्त्यावर लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशन तारखेपासून १५ दिवसांत सादर

(ॲड. आदित्य एच. गाडे) उच्च न्यायालय, मुंबई ए.जी. असोसिएटस. ४०१, गजानन कमर्शियल कॉम्प्लेक्स लोबल बिझनेस सेन्टरच्या वर, सिडको बस स्टॉपजवळ, ठाणे (पश्चिम)-४००६०१.

जाहीर सूचना

सुचना देण्यात येते की खालील अनुसूचीमध्ये अधिक विवरणीत रहीवासी प्लॉट शंकर पांडु जाधव व इतर दि. १४/१०/१९८३ रोजी कुरार अंतर्गत श्री. वसंत यादव सोनावणे यांच्या द्वारे खरेदी केला होता. श्री. वसंत यादव सोनावणे हे दि. १८/०९/२०२१ रोजी मयत झाले व त्यांची पत्नी दि. १९/०९/२०२१ रोजी मयत झाल्या त्यांच्या मार्गे माझे अशील श्री. किरण वसंत सोनावणे (मुलगा), श्रीम. वैशाली सुधाकर भिगारिदेवे (मुलगी) श्रीम. मंजु नागराज भादवे (मुलगी), श्रीम. किस सदाफुले (मुलगी) हे केवळ कायदेशीर वारस आहेत. सदर प्लॉट् सर्व अड्थळे दावे प्रभार व मागण्या काही असल्यास त्यांच्या पासून मुक्त असल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नमद प्लॉट किंवा त्याच्या कोणत्याही भागावर वारसाहक्क. अढलाबढल, गहाण, भेट, भार, कब्जा, नेमूद्र खाट प्रथम राज्या प्रजासका नानावर सारतावयम्, जयसावयस्य, त्याः, नः, नः, नः, निकी, ते, विकी, सारणाधिकार, सोडतल, उप भादेतल, सुविधाधिकार, देखभाल, जती, न्यास, परवान ह्यासारख्या कोणत्याही प्रकार अधिकार, नामनिर्देश किंवा स्वार्स्य असलेल्या कोणतीही संस्था आणि / किंवा वित्तिय संस्था किंवा कोणत्याही व्यक्ती/व्यक्तिंनी कोणत्याही स्वरूपाचे त्यांचे / तिचे दावे असल्यास निम्नस्वाक्षरीकार ह्याना खाली नमूद करण्यात आलेल्या पत्त्यावर प्रसिद्धीपासून १५ दिव्सांच्या आत कळवावे. नमूद सूचना कालावधी संपल्यानंतर नमूद् मालमत्ता ही सर्व भारे मुक्त् आहे आणि काही शंका असल्यास आणि म्हणून बाजार योग्य आहेत आणि जर असल्यास ते जाणीवपूर्वक सोडून देण्यात आले आहेत. ओणि त्यानंतर जर कोणतीही हरकत प्राप्त झाल्यास त्याचा विचार करण्यात येणार नाही आणि माझे अशील नमूद प्लॉटचा व्यवहार करण्यास आणि कोणत्याही बँकेकडे गहाण ठेवण्यांस मुक्त असतील.

प्लॉट नं. १४, जेतवन को-ऑप. हाऊसींग सोसायटी नवरे नगर जवळ, म्हाडा कॉलनी समोर अंबरनाथ (पु.) जि. ठाणे. सही /-

वकील: सुनिल सिताराम् जाधव पत्ता : बैरेक क्र. ११९६, कल्याण - अंबरनाथ रोड शांती नगर, उल्हासनगर,-३ जि. ठाणे फोन नं : ८७८८९७११०१.

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: आयलेट हाऊस, एम.एस.पटेल कंपाउंड, शाह इंडस्टियल इस्टेट. साकी-विहार, अंधेरी (पू.), मुंबई-४०००७२, दूरध्वनी:०२२-२८०३९४०५, ईमेल:investors@galaxycloudkitchens.in वेबसाइट:www.galaxycloudkitchens.in,

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स २०१५ च्या नियम ४७ सहवाचिता नियम २९ नुसार येथे सूचना देण्यात येत आहे की, ३९ मार्च, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व वित्तीय वर्षाकरिता कंपनीचे लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्ष विचारात घेणे, मान्यता देणे व नोंदपटावर घेणे याकरिता **गुरुवार, १२ मे, २०२२ रोर्ज** कंपनीच्या संचालक मंडळाची सभा होणार आहे.

सदर सूचना कंपनीच्या <u>www.galaxycloudkitchens.in</u> वेबसाईटवर आणि बीएसई लिमिटेडेच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

गॅलेक्सी क्लाउड किचेन्स लिमिटेडकरित सही/

श्रती श्रीवास्त कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

ठिकाण: मुंबई

दिनांकः ०४ मे. २०२२

reference to such claim.

Notice is hereby given that my clients are negotiating with MS. RAJASHREE BABURAO MORE, for the purchase of her Flat No. 1604, "B" Wing, Building No. 3, 16th Floor, Abrol Vastu Park Co-op. Hsg. Society Ltd., Evershine Nagar, Malad (West), Mumbai - 400064.

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any

Date: 05.05.2022

M. R .Nair, Advocate Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101



गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस् लिमिटेड

गोदरेज वन, ४था मजला, पिरोजशा नगर, इस्टर्ने एक्सप्रेस हायवे, विक्रोळी (पूर्व), मुंबई-४०००७९.

फोन.:२५१८८०१०/२०/३०, फॅक्सः २५१८८०४० ई-मेल:investor.relations@godrejcp.com, वेबसाईट: www.godrejcp.com सीआयएन: एल२४२४६एमएच२०००पीएलसी१२९८०६

येथे सूचना देण्यात येत आहे की, खालील भागप्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले/चोरीस गेले आहेत आणि नोंदणीकत धारत/दावेदारांनी दय्यम भागप्रमाणपत्र वितरणासाठी कंपनीकडे अर्ज केला आहे फोलिओ दर्शनी मुल्य भागधारकांचे अनुक्रमांक जुने भाग रु.१ चे पासून पर्यंत भाग संख्या 20 ६८८९२४७३ **६८८९२४९२** 483882 के००७९०७ क्रिशन चंद शर्मा 20 ७४१३९७२२५ ७४१३९७२४४ 499000 १०८२२२८६३४ .०८२२२८६१५ ६१३३९९ ६२५३९४३६ €0 ६२५३९३७७ 488800 कमला देवी अगरवाल 0032848 36 २८५८७४२४९ **२८५८७४२८६** 460402 96 ७३९०२९१०७ ७३९०२९२०४ ५७७९६८ 96 ०८०३१२१३७ १०८०३१२२३४ ६०२९७१ 280 ६१७३९८४१ ६१७४००८० 40८४५४ 00२३१७७ | प्रकाश परशुराम गोडबोले 280 ०३८७२८३६० ७३८७२८५९९ ५७६८१७

जर कोणा व्यक्तीस वर नमुद सदर शेअर्ससंदर्भात दावा/वर नमुद अर्जदारांच्या नावे सदर दृय्यम भागप्रमाणपः वितरणास कोणताही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे दावा किंवा आक्षेप सदर सूचना प्रकाशन तारखेपासून ७ दिवसांत सादर करावेत. आजच्या तारखेपासून ७ दिवसांत जर कंपनीकडे सदर भागप्रमाणपत्र संदर्भात कोणताही दावा प्राप्त न झाल्यास निश्चित पत्र/दुय्यम प्रमाणपत्र दावाकरिता अधिकारपत्र वितरीत केले जाईल. सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येत आहे की, वर नमुद प्रमाणपत्रासह कोणताही व्यवहार

१०८००४७९६८

280

गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्टस लिमिटेडकरित

कंपनी सचिव व सक्षम अधिकारी

DCB BANK

राहल बोटदर

दिनांक : ०४.०५.२०२२

परिशिष्ट - ४ [नियम ८(१)] ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता)

ठिकाण: मुंबई

ज्याअर्थी, अधोहस्ताक्षरित, **डीसीबी बँक लिमिटेडचे** प्राधिकृत अधिकारी यांनी सिक्युरिटायझेशन ॲन्र रिकन्स्ट्रवशन ऑफ फायनान्शिअल असेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) फल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत सदर मागणी सूचनेत नमुद नावाच्या पुढील रक्कम जमा करण्याकरिता मागणी सचना वितरीत केली होती.

कर्जदार/जामिनदारांचे नांव: १) श्री. प्रशांत विश्वास कांबळे, २) कु. कल्पना विश्वास कांबळे प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. १०४, पहिला मजला, श्री कृष्णा कोहौसोलि., गणेश मंदिर रोड, टिटवाळा (पू.), ठाणे - ४२१६०५

थकबाकी देय मागणी सूचना दिनांक: रु. ७,७२,३३७.९२/-२९.०४.२०२२ कर्जवार/जामिनवारांचे नांव: १) श्री. अक्षय हेमंत धुरी, २) श्रीमती प्रियांका सुधिर पोवार, ३) श्रीमती शोभा हेमंत धुरी

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. ४०१, चौथा मजला, माऊली दर्शन, जी. आर. पाटील गांवदेवी मंदिर रोड, सोनारपाडा, डोंबिवली (पूर्व), तालुका कल्याण,

थकबाकी देय: मागणी सूचना दिनांक: ताबा दिनांक: 3) कर्जवार/जामिनवारांचे नांव: १) श्री. अनिल सुभास चिन्नाराठोड, २) श्रीमती कमलाबाई अनिल चिन्नाराठोड

प्रतिभूत मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्र. १३, तिसरा मजला, रमेश आर्केड ।।, संकरा नगर, सोनारपाडा, डीएनएस बँकेजवळ, कल्याण - शिळ पाडा, डोंबिवली (पूर्व), ठाणे - ४२१२०४. थकबाकी देय: मागणी सूचना दिनांक: ताबा दिनांक: रु. ६,४८,८२७.९५/-92.04.2029 २९.०४.२०२२

व्याज, प्रासंगिक खर्च, शल्क, अधिभार इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. सदर कर्जदार यांनी मागणी सूचनेत नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले आहे. सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहें की, अधोहस्ताक्षरित प्राधिकृत अधिकारी यांनी सदर कायद्याच्या कलम १३(४) सहवाचिता सदर अधिनियमाच्या नियम ९ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमुद केलेल्य

सूचनेच्या प्राप्तीच्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत सदर सूचनेत नमूद रक्कम जमा करण्याच्या तारखेपर्यंत

नावांपढील मालमत्तेचा **सांकेतिक ताबा** घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि आम जनतेस इशारा देण्यात येत आहे की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणतार्ह व्यवहार करू नये आणि असे कोणतेही व्यवहार केलेला असल्यास त्यांनी डीसीबी बँक लिमिटेड कडे नमूद रक्कम जमा करावी.

कुपया नोंद घ्यावी जर कर्जदार / तारणकर्ता / जामिनदार यांनी बाकी रक्कम भरण्यास कसूर केल्यास "जरे आहे जेथे आहे" तत्वावर मालमत्तेचा लिलाव केला जाईल. सही/-प्राधिकत अधिकारी दिनांक: ०४.०५.२०२२

ठिकाण: मुंबई

जाहीर सूचना सर्व संबंधितांना सूचना देण्यात येते की, माझे अशील सौ. सुनेहा एस. पवार या मनोरथ सीएचएस लि., मधील खोली

क्र. सी-१९, स्थित आहे प्लॉट नं. ३५४.

रोड नं. आरएससी-३८,सेक्टर-३

चारकोप, कांदिवली (पश्चिम), मुंबई-

४०००६७ येथे मालक आहेत आणि

त्या संभाव्य खरेदीदार/रांना सदर खोली

संदर्भातील अलॉटी श्री. अशोक शंकर

चव्हाण यांच्या नावावरील एम. एच. अँड ए.

डी. प्राधिकरणाद्वारे निर्गमित मुळ वाटप

पत्र हे माझ्या अशिलांकडून हरविले आहे/

कोणत्याही व्यक्ती/बॅक/ वित्तीय संस्था

इ. ज्यांना कोणताही हक्क, नामाधिकार

वा हितसंबंध हा विक्री स्वरूपात, गहाण,

भाडेपट्टा, धारणाधिकार, बक्षीस, भाडे,

मालकीहक्क इ. स्वरूपात सदर खोली-

संदर्भात असल्यास लेखी स्वरूपात

पष्ठ्यर्थ कागदपत्रासह सदर सचना

प्रसिध्दीच्या १४ (चौदा) दिवसात

कळवावे. कसूरवार ठरवल्यास, असा

कोणताही दावाँ अस्तित्वात नाही अथवा

अधित्याग केल्याचे समजण्यात येईल आणि अशा दाव्याच्या संदर्भाशिवाय

विक्री/खरेदी व्यवहार पूर्ण करण्यात येईल.

तसेच नोंद घ्यावी की, सदर खोली

विकण्यासाठी मंजूर झाले आहेत.

गहाळ झाले आहे.

येथे सूचना देण्यात येते की, माझे अशील १)रुबिना अब्दुल शाहीद उर्फ रुपा शाहीद रंगुनी २) नयना प्रमोद गोरडीया यांनी गालमत्ता सर्व्हे क्र. ५६, बंधन गाव, ता. पालघर, क्षेत्रफळ ६-७७-० एच.आर.करिता अब्दुल शाहिद नासीर अहमद यांच्या नावे दि. १५.०५.२००७ रोजीचे मुखत्यार पत्र दिले

जाहीर सूचना

माझे अशिलांनी अब्दुल शाहीद नासिर अहमद ऊर्फ शाहीद रंगुनी यांच्या सह दि. १७.१०.२००७ रोजी वकील एम.व्ही. शिंदे द्वारे नोटरीकृत दि. १५.१०.२००७ रोजी

मुखत्यारपत्र केले होते. येथे सूचना देण्यात येत आहे की, माझे अशिलांनी अब्दुल शाहीद नासिर अहमद ऊर्फ शाहीद रंगुनी यांना दिलेले मुखत्यारपत्र तसेच सर्व अधिकार व हक्क रद्द केलेले आहेत.

सदर प्रकाशनामार्फत आम्ही येथे जर कोणी सदर करारनामा किंवा अन्य इतर पत्रव्यवहार नदर मुखत्यार पत्राच्या सहाय्याने केले असल्यास त्यास माझे अशिल जबाबदा असणार नाहीत आणि असा व्यवहार अवैध समजला जाईल आणि सदर सूचना प्रकाशनापासून तो रद्द म्हणून समजला जाईल.

> एकता एम. पारीख (वकील उच्च न्यायालय) दुकान क्र.२२, १ला मजला, क्रिस्टल प्लाझा, स्टेशन रोड, मिरा रोड (पूर्व) जिल्हा ठाणे-४०११०७

दिनांक : ०५.०५.२०२२

सही/-वकील

स्थळः मुंबई

कांदिवली (प), मुंबई-४०००६७

पी. सी. शर्मा

दिनांकः ०५/०५/२०२२

पत्ता:- ए-२०१, चारकोप आर्क सीएचएस, सेक्टर क्र. ६ प्लॉट क्र. १४५, चारकोप,

NOTICE THE TINPLATE COMPANY OF INDIA LTD stered office: 4, Bankshall Stree Kolkata-700 001.

NOTICE is hereby given that th ertificate[s] for undermentioned securitie of the Company has/have been lost/mislaic and the holder[s] of said securities. applicant [s] has/ have applied to the Company to issue duplicate certificate[s any person who has a claim in respect of said securities should lodge such claim wit the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate[s] without further intimation. Name[s] of the holder[s] SAILESH DHIRAJLAL DOCTOR Joint holder[s] KALPANA SAILESH DOCTOR, Kind of Securities EQUITY and face value Rs.10/- each, No.of Securities 450 Nos, Distinctive number[s] 10659756-10659905 and 16296261-16296560

[Name[s] of Shareholder[s] / Applicant[s]]
SAILESH DHIRALLAL DOCTOR KALPANA SAILESH DOCTOR Place: MUMBAI

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the Public at large that the following documents have been lost and the list of the same is as follows:

1) Original Index II and Registration Receipt of Sale Deed between Mr. Nitin Bhalchandra Sane

and Mr. Omkar Satish Paranjape to Mr. Balkrishna Vitthal Kadam and Mr. Machindra

Laxman Mulik dated 8/11/2012 which is registered in the office of the Sub Registrar Khandala at Serial No. 4587/2012.

Khandala at Serial No. 498/1/2012.
For the property bearing address: Gat no. 709 area admeasuring about 0 H 59 R lying, being and situated at Pargaon, Tal. Khandala, Dist. Satara within the local limit of Grampanchayat Pargaon, Zilla Parishad Satara, Taluka

Panchayat Samiti Khandala and within the Sub

Registrar limits of Khandala, Satara has been lost/misplaced from present plot. All persons are hereby informed not to deal or carry out any

transaction with anyone on the basis of the said

missing document. If anyone or any institution

has already carried out or being carried out kindly inform the undersigned in writing on the below mentioned address within 10 days from

NOTICE quity Shares under Folio No. 00001443 Certificate No/s. 17414. 147158-147161. 182434 having Distinctive Nos 151701-1151800, 12692701-12693100, 21188522-21188571 SELAN EXPLORATION TECHNOLOGY LTD. Reg. in the ame(s) of NEVIL CHAMPAK & ARCHANA NEVIL has / have been ost or mislaid and the undersigned has / have applied to the company to issue duplicate Certificate(s) for the foresaid shares. Any person who has a claim in respec of the said shares certificate should lodge such claim with he company within 15 days of publication of this Notice After which no claim will be entertained and the compar will proceed to issue duplicate Share Certificate.

NEVIL CHAMPAKBHAI ZAVERI Date: 04.05.2022 ARCHANA NEVIL ZAVERI Name(s) Of Shareholder(s Date: Navsari

राष्ट्रीय अवसंरचना वित्तपोषण और विकास बैंक National Bank for Financing Infrastructure and Development

EMPANELMENT OF PROFESSIONAL CONSULTANTS mpanel professional consultants/ agencies for the following services:

empanel professional consultants/ agencies for the following services:

I. Lenders Independent Engineers (LIE)

ii. Techno Economic Vlability (TEV) Consultants

iii. Lenders Insurance Advisors (LIA)

iv. Traffic consultants for Road/Airport/Metro/Railway Projects

v. Lenders Legal Counsel (LLC)

The interested agencies may apply for the same. The eligibility criteria, format for application and other details are available at the SIDBI's website at https://sidbi.in/en/tenders

The eligible agencies can submit their applications complete in all respect in the prescribed format latest by **5 p.m.** on **31.05.2022**.

PUBLIC NOTICE Lost of Documents Public at large is hereby informed tham y client has misplaced the Original I/We Mr. Navneet Vikam / Mr.Jayes

Vikam would like to inform the genera public that we have misplaced our orginal sale deed Documents No.01-226/1983 & Release Deed Agreement Documents No.02 -TMN5-2347 -2019 REGISTERED at THANE .Agreement on Rs.5 stamp paper No.34600 Dated-30/09/1983. if anyone finds the documents please contact to this number 8286100100

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that following share certificate or **AEGIS LOGISTICS LIMITED** having its Registered Office at 502 Skylon, GIDC Char Rasta, Vapi, Gujarat-396 195 registered in the name

Sr. No		Folio No.	Certificate No./s		No. of Shares
1	Anitaben Jagdishchandra Patel	A04301	405	754711-755370	660
2	Jagdishchandra Naginbhai Patel	AU43UI	485	/54/11-/553/0	DOU

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificates. Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited, 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S.

Marg, Vikroli (W) Mumbai-400 083 Tel. (022) 4918 6270 within 15 days of Publication of this notice after which no claim will be entertained and

the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Anitaben Jagdishchandra Patel Diago - Surat Jagdishbhai Naginbhai Patel

Name of Legal Claimant

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate

KALABADEVI BRANCH: Shop No.12 & 13, Ground Floor, Diamond Mansion, 366/68, Kalbadevi Road, DR. Viegas Street- 400002.

POSSESSION NOTICE [SECTION 13(4)] (FOR IMMOVABLE PROPERTY)

Dated: 05.05.2022

Whereas, The undersigned being the Authorised Officer of the Canara Bank Kalbade Branch under Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of

Security Interest Act, 2002 (Act 54 of 2002) (hereinafter referred to as "the Act") and it exercise of powers conferred under Section 13 (12) read with Rule 3 of the Securit Interest (Enforcement) Rules 2002, issued a Demand Notice dated 18.02.2021 calling upon the Borrower 1) M/s. New MP Andhra Transport Company Prop: Sri. Mohd. Yusuf Gulan Husain Patni, Office at Premises No. 206, 2nd Floor, Natrai Chumber, Plot No. 44/8 Sector- 18, Vashi, Navi Mumbai - 400703 and Residence @ Flat No. 6, Plot No. 18, Bldg. No. 1, Noor Co Op. Hsg. Soc., Sector 9 A, Vashi, Navi Mumbai - 400703 to repay the amount mentioned in the notice, being Rs. 55.03.538.95 (Rupees Fifty Five Lakhs Three Thousang Five Hundred Thirty Eight and Paisa Ninety Five Only) as on 31.01.2022 plus interest due and other cost within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower/ Guarantor having failed to repay the amount, notice is hereby given to the

Borrower and the public in general, that the undersigned has taken Possession of the Property described herein below in exercise of powers conferred on him / her under section 13 (4) of the said Act, read with Rule 8 & 9 of the said Rule on this 30th April 2022.

The Borrower in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the Property and any dealings with the Property will be subject to the charge of Canara Bank Kalbadevi Branch for an amount of Rs. 55,03,538.95 (Rupees Fifty Five Lakhs Three Thousand Five Hundred Thirty Eight and Paisa Ninety Five Only) as on 31.01.2022 and nterest and other cost thereon.

The Borrower's attention is invited to the provisions of Section 13 (8) of the Act, in respect of time available, to redeem the secured assets.

Description of the Immovable Property

Inside Godown No. 17, Admeasuring 457 Sq. Fts. Built Up Area on the Ground Floo in the building know as " NATARAJ CHAMBERS" of the Natraj Chamber Premise Society (Prop), Situated on Plot No. 44-8. Sector 18. Vashi, Navi Mumbai, Bounded By:- Site

Apartment Boundaries: North- Chirag House - Plot No. 44/7, South- Chawla Ware House- Plot No. 44/9, East- Beeps Bakery, West- D. P. Road & Maharashtra Ware House. Date: 30.04.2022 **Authorised Officer, Canara Bank** Place : Kalbadevi

IN THE MUMBAT DEBTS RECOVERY TRIBUNAL NO. III (GOVERNMENT YOU INDIA, MINISTRY OF FINANCE) 3rd Floor, MTNL Telephone Exchange Building, Next to Raghuleela Mall,

Sector 30A, Vashi, Near Vashi Rly Stn, Navi Mumbai 400703

RECOVERY PROCEEDING NO. 91 OF 2019 EXHIBIT NO : 32

NEXT DATE: 10.06.2022

...Applicant/(Certificate Holder) Corporation Bank (Union Bank of India)

Versus Shri Pravin Ravindra Joshi

...Defendants/(Certificate Debtors) **DEMAND NOTICE**

In view of the Recovery certificate in 0.A No.567 /2016 issued Hon'ble

Presiding officer of the a sum of Rs. Rs. 13,16,568/- (Rupee Thirteen Lakhs Sixteen Thousand Five Hundred Sixty-eight Only) with further interest and costs is due from vou.

You are hereby called upon to deposit the above sum within fifteen days of the receipt of this notice failing which the recovery shall be made in accordance with law.

In addition to the aforesaid sum, you shall be liable to pay -

(a) Such interest as is payable for the period commencing immediately after this notice of the execution proceedings:

(b) All costs. Charges and expenses incurred in respect of the service of this Notice and other process that may be taken for recovering the sum due.

Given under my hand and seal of the Tribunal on this 28th day of March, 2022 Sd/-

Consolidated

Recovery Officer Debts Recovery Tribunal No. I (Vashi) Navi Mumbai

(Rs. in Lakhs)

15,824.30

6.81

6.78*

दि ईस्मालिया को-ऑप. हौसिंग सो. लि.

४४, मिर्झा गालिब मार्ग, भायखळा, मुंबई-८

व्यवस्थापक समितीची निवडणूक २०२२ ते २०२७ निवडणुक कार्यक्रम अधिसुचना

दि ईस्मालिया को-ऑप. हौसिंग सो. लि. ४४, मिर्झा गालिब मार्ग, भायखळा, मुंबई-८ ग संस्थेच्या व्यवस्थापक समितीच्या निवडणूकीचा (सन २०२२ ते २०२७) कार्यक्रम दि.०५**/**०५/[ँ]२०२२ रोजी जाहिर करण्यात येत असून सविस्तर कार्यक्रम पुढील ठिकाणी प्रसिध्द करण्यात आलेला आहे.

- ı . दि ईस्मालिया को-ऑप .हौसिंग सो .लि . या संस्थेचा सुचना फलक २. प्रभाग सहकारी निवडणुक अधिकारी तथा सहाय्यक निबंधक , सहकारी संस्था ई विभाग , मुंबई यांचे
- कार्या. चा सुचना फलक 3 . निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्या. चा सुचना फलक संस्थेच्या सर्व सभासदांनी यांची नोंद घ्यावी.

ठिकाण:-मंबर्ड दिनांक :- ०५/०५/२०२२

(कैलास कुमार सिंग) निवडणूक निर्णय अधिकारी, दि ईस्मालियां को-ऑप. हौसिंग सो.लि.

सही/-

PUBLIC NOTICE

Sd/- Advocate Nikheel A Gate B-306, Bharat Bhavan, Shukrawar Peth, Pune-411002

NOTICE is hereby given under instructiono my clients Mrs. Kalpathy Subramania Meenakshi and Mr. Ramkrishnan Parshuran oint owners of Flat No.503, on 5th Floor Runwal Grand CHS Ltd., Plot No. 62, 18th Road, Chembur, Mumbai 400071. My clients state that in respect of said Flat theOrigina Possession Letter given by the Developers M/s Runwal Builders Pvt. Ltd., origina payment receipts for the payments paid to said developers, and original car parking allotment letter, are lost/misplaced / no traceable. My clients have intimated the same to the concerned Chembur Police Station authorities vide their certificate Sr no. 722, dtd. 02/05/2022.

All persons/authorities having any claim/s on aforesaid lost / misplaced / not traceable documents or on said Flat are required to make the same known in writing to me with documentary evidences at my under mentioned office within 15 days from date of this publication, failing which it shall be presumed that there are no claims over the same. If any claim/s received after 15 days period hereof same shall be considered as waived

> ABHISH K. PAREKH Advocate High Court Shop No. 15 & 16, Janta Market Near Chembur Rlv. Station Chembur, Mumbai - 400 071

PUBLIC NOTICE TO WHOMSOEVER IT MAY CONCERN This is to inform the General Public that

following share certificates of Garware Hi-Tech Films Limited, having its registered office at: Naigaon, Post Waluj, Aurangabad - 431133 registered n the names : Late Mohinibai Khaturia & Late Murlidhar Khaturia bearing Folio No. 00M02791, have been lost.

No. Shares Cert Nos Dist Nos 116172 6530716 - 6530740 25 176267 8929391-8929415 The Public are hereby cautioned agains

purchasing or dealing in any way with the above referred share certificates Any person who has any claim in respec

of the said share certificates should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents: **Link** Intime India Pvt. Ltd. C101, 247 Park LBS Marg, Vikhroli (West), Mumbai 400083 TEL: 022-49186270 within 1 days of publication of this notice afte which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate share Certificates.

Name & Address of the Applicant Vashdev Khaturia, 58 Bharat Mahal 86 Marine Drive , Marine Lines, Mumbai 400020.

Date: 05 May 2022

f bsindia bsindia



वैक ऑफ़ बड़ोदा | Ballard Estate Branch, Orient House, Adi Murzban Path, Ballard Eastate, Mumbai-400007, Tel.:022-42120716 Email: balbom@bankfbaroda.com

NOTICE TO BORROWER (UNDER SUB-SECTION (2) OF SECTION 13 OF THE SARFAESI ACT, 2002)

.Mr. Sheshnarayan A Pandey (Borrower) Norman and Francey (Bortower) No Arjunprasad Pandey 102, Plot-129, Latif Villa Compound, Dadasaheb Phalke Road,Dadar East, Mumbai- 400 014 2.Mr. Sheshnarayan A Pandey (Borrower)

5/o Arjunprasad Pandey Shiva Roadlines, Ground Floor,Vivekanand Mansion Room No 17,Opp Keshar Baug, Hindmata,Dadar East, Mumbai- 400 014

Room No 17,Opp Keshar Baug, Hindmata,Dadar East, Mumbai- 400 014
3.Mr. Sheshnarayan A Pandey (Borrower)
Flat No 102, 1st floor, Building No. 1, Kailash Tower,Yashwant Viva Township,
Sector- V, Survey Nos. 49 to 56 of Vwillage Achole, Vasai, Nallasopara Link
Road, Nallasopara (E), District Palghar- 401 209
4.Mr. Sheshnarayan A Pandey (Borrower)
Flat No 403, 4th floor, N Wing,Durvas Building No. 3, Yashwant Viva Township,
Near Kailash Tower, Next to D Mart, Vasai, Nalasopara Link Road- 401 209
5.Mrs. Sudha Sheshnarayan Pandey (Co-Borrower)
Flat No 403, 4th floor, N Wing, Durvas Building No. 3, Yashwant Viva Township,
Near Kailash Tower, Next to D Mart, Vasai, Nalasopara Link Road- 401 209
6.Mrs. Sudha Sheshnarayan Pandey (Co-Borrower)
Flat No 102, 1st floor, Building No. 1, Kailash Tower, Yashwant Viva Township,
Sector- V, Survey Nos. 49 to 56 of Village Achole, Vasai, Nallasopara Link Road,
Nallasopara (E),District Palghar- 401 209
Dear Madam/Sir,

Dear Madam/Sir.

Re: Credit facilities with our Ballard Estate Branch, Mumbai. 1. We refer to our letter dated 27.04.2015 conveying sanction of various credit facilities and the terms of sanction. Pursuant to the above sanction you have availed and started utilising the credit facilities after providing security for the same, as hereinafter stated. The present outstanding in various loan/credit facility accounts and the security interests created for such liability are as:

Nature and type of facility	Limit	O/s as on 30.04.2022 (inclusive of interest up to 30.04.2022)	Security agreement with brief description of securities
Home Loan	Rs. 18,45,000.00	Rs. 18,19,728.54	Equitable Mortgage of Flat No 102, 1st floor, Building No. 1, Kailash Tower, Yashwant Viva Township,
Total Outstanding as on 30.04.2022		Rs. 18,19,728.54	Sector- V, Survey Nos. 49 to 56 ôf Village Achole, Vasai, Nallasopara Link Road, Nallasopara (E), District Palghar- 401 209

as on 30.04.2022

18,19,728.54

Link Road, Nallasopara (E), District Palghar- 401 209

2. As per the letter of acknowledgement dated 31.07.2021 you have acknowledged your liability to the Bank to the tune of Rs. 17,93,728.25 and your outstanding liability is Rs. 18,19,728.54 as on 30.04.2022.

3. As you are aware, you have defaulted in payment of instalments of term loan/demand loans which have fallen due for payment for December 2021 and thereafter. 4. Consequent upon the defaults committed by you, your loan account has been classified as non-performing asset on 30.03.2022 in accordance with the Reserve Bank of India directives and guidelines. In spite of our repeated requests and demands you have not repaid the overdue loans including interest thereon. 5. Having regard to your inability to meet your liabilities in respect of the credit facilities duly secured by various securities mentioned in para 1 above, and classification of your account as a non-performing asset, we hereby give you notice under sub-section (2) of section 13 of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, and call upon you to pay in full and discharge your liabilities to the Bank aggregating Rs. 18,19,728.54, as stated in para 1 above, within 60 days from the date of this notice. We further give you notice that failing payment of the above amount with interest till the date of payment, we shall be free to exercise all or any of the rights under sub-section (4) of section 13 of the said Act, which please note.

6. Please note that, interest will continue to accrue at the rates specified in para 1 above for each credit facility until payment in full.

7. We invite your attention to sub-section 13 of section 13 of the said Act in terms of which you are barred from transferring any of the secured assets referred to in para 1 above by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of business), without obtaining our prior written consent. We may add that noncompli

Date: 04.05.2022

Place: Mumba

Yours faithfully Chief Manage Authorised Officer

business-standard.com

CIN: L15100MH1981PLC024988

Registered Office: Eyelet House, M.S. Patel Compound, Opp. Shah Industrial Estate, Saki-Vihar, Andheri (East), Mumbai-400072. | Tel: 022 – 2803 9405

Email: investors@galaxycloudkitchens.in | Website: www.galaxycloudkitchens.in

GALAXY CLOUD KITCHENS LIMITED

greement for Sale dt. 4th June 1982

between M/s. HAPPY HOME BUILDERS and SMT. USHA

BHASKAR CHAWHAN in respect of

Flat bearing no. 105, First floor, Happy

Jivan Co-op. Hsg. Soc. Ltd., Survey No

10, 11, 12 of village Navghar, Vasa Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar 40

202. In case the same is found it should be returned to my client or to us

forthwith. In case any person has an

rights, claims and interest in respect of

transfer aforesaid property, o

otherwise, the same should be known

writing to me at the address mentione

below with the documentary proo

within 14 days from the date of

publication hereof, failing which it shall

be construed that such claim is waived

Adv. Parag J. Pimple S/4, Pravin Palace, Pt. Dindayal Nagar Vasai Road (W), Tal. Vasai, Dist. Palghar.

Date: 05/05/2022

abandoned.

Moh : 9890079352

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Meeting of the Board of Directors of the Company will be held on Thursday, May 12, 2022 interalia, to consider, approve and take on record the audited financial results for quarter and financia vear ended on March 31, 2022.

The said notice may be accessed on the website of the Company a www.galaxycloudkitchens.in and website of BSE Ltd at www.bseindia.com

For Galaxy Cloud Kitchens Limited Shruti Shrivastav

Company Secretary

M. R. Nair. Advocate

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that my clients are negotiating with MS. RAJASHREE BABURAO MORE, for the purchase of her Flat No. 1604, "B" Wing, Building No. 3, 16th Floor, Abrol Vastu Park Co-op. Hsg. Society Ltd., Evershine Nagar, Malad (West), Mumbai – 400064.

All persons having any claim in, to or upon the said Flat or any part thereof by way of lease, lien, gift, license, inheritance, sale, exchange, easement, mortgage, charge or otherwise howsoever, should make the same known to the undersigned in writing at the address mentioned below, specially stating therein the exact nature of such claim, if any, together with documentary evidence thereof, within 14 days from the date of this notice, failing which any such claim in, to or upon the said Flat or any part thereof, if any, shall be deemed to have been waived and further action will be completed without any reference to such claim

Place : Mumba

Date : May 04, 2022

Office: 104-A, RASHMI AVENUE, Thakur Complex, Kandivali East, Mumbai -400 101

92D, Government Industrial Estate, Charkop, Kandivli (W)

NOTICE is hereby given that the certificates for the under mentioned equity shares of the Company have been lost / misplaced and the holders of the said equity shares have applied to the Company to issue duplicate

same with the Company at its Registered Office within 21 days from this date else the Company will proceed to issue duplicate certificates to the aforesaid applicants without any further intimation.

aloresaid applicants without any further intimation.					
Fiolio	Name of	No of	Distinctive No	Certificate	
No	Shareholders	Shares		No	
0007289	Basantraj Gandhi &	100	1676901-1677000	14370	
	Vinod Gandhi	100	1677001-1677100	14371	
0007333	Ladkanwar Gandhi	100	5130801-5130900	49566	
l	(deceased) &	100	5131201-5131300	49570	
l	Vinod Gandhi	100	5131301-5131400	49571	
l		100	5131701-5131800	49575	
		100	5131801-5131900	49576	
0007527	Sadhana Gandhi and	100	4875901-4876000	47017	
l	Vinod Gandhi	100	4959601-4959700	47854	
		100	4959701-4959800	47855	
0007428	Vinod Gandhi and	100	5844101-5844200	56699	
	Sadhana Gandhi	100	5864601-5864700	56904	

Place: Mumbai, Date: May 4, 2022

REXNORD ELECTRONICS & CONTROLS LTD.

Mumbai, Maharashtra, 400067

Notice of Loss of Share Certificate

Any person who has a claim in respect of the said shares should lodge the

lahindra EPC

MAHINDRA EPC IRRIGATION LIMITED

Registered Office: Plot No. H - 109, MIDC, AMBAD, NASHIK - 422 010.

Website: www.mahindrairrigation.com, Email: info@mahindrairrigation.com, CIN No-L25200MH1981PLC025731

Tel: 91 253 6642000, Fax: 91 253 2382975

Standalone

STATEMENT OF STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2022

Quarter Ended Year Ended Quarter Ended Year Ended 31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 31-Mar-22 31-Dec-21 31-Mar-21 31-Mar-22 31-Mar-21 Unaudited Unaudited Unaudited Audited Audited Unaudited Unaudited Unaudited Audited Audited 6.671.25 5 118.62 7255.90 21239.68 25730.90 6671.25 5118.62 7255.90 21239.68 25,730.90 (438.98)(1,052.00)2,507.31 (45.11)559.55 (1,122.51)2,530.61 (37.52)(438.98)562.16 (790.73) 6.28 (379.15)404.28 (861.24)1,919.46 13.87 (361.70)406.89 1,896.16 (9.96)(369.81)389.75 (868.14) 1,901.52 (2.37)(352.36)(797.63)1,878.22 2,784.15 2,784.15 2,784.15 2,784.15 2,784.15 2,784.15 2,784.15 2,784.15 2,784.15 2.784.15

0.05

0.05*

-1.30

-1.30

previous accounting year Earnings per share of Rs.10/- each* 0.02* Basic 0.02 Earnings per share for the interim period is not annualised

Particulars

Net Profit/ (Loss) for the period before Tax

3 Net Profit/ (Loss) for the period after Tax

Total Comprehensive Income/

(face value of Rs. 10/- each) Reserves as per Balance Sheet of

(Loss) for the period Paid-up Equity Share Capital

Total Income

1. The above audited standalone and consolidated financial results were reviewed by the Audit Committee and then approved by the Board of Directors of the Company at their meeting held on

1.45*

1.45

14.746.17

-3.09

-3.08*

15,887.23

6.89

6.86*

2. The above is an extract of detailed format of Quarterly and Annual Financial Results filed with Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the website https://www.bseindia.com, https://www.nseindia.com and on the Company's website www.mahindrairrigation.com.

For and on behalf of Board of Directors

1.46*

1.45*

14.753.75

-2.84

-2.83*

Ashok Sharma **Managing Director**



Place: Nashik

Date: May 4, 2022





-1.36*

-1.36*









